

**Fermenta Biotech Limited** (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.:908

May 29, 2025

**Corporate Relations**

**BSE Limited,**

**Phiroze Jeejeebhoy Towers,**

**Dalal Street, Fort,**

**Mumbai – 400 001**

Sir,

**Sub: Publication of audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025.**

**Ref: Code No. 506414**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation of our earlier intimation dated May 28, 2025, regarding declaration of audited financial results for the quarter and year ended March 31, 2025, we are enclosing herewith copy of the newspaper publications published in Business Standard and in Sakal dated May 29, 2025 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Fermenta Biotech Limited**

**Varadvinayak Khambete**

**Company Secretary & Head - Legal**

Membership No. A33861

Encl: as above

Factory : Village Takoli, P.O. Nagwain,  
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.  
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49  
Fax: +91-1905-287250  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com

Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,  
Taluka - Vagara, Dist. Bharuch - 392 130,  
Gujarat, India.  
Tel. : +91-2641-291440 / 444  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com



NICCO PARKS & RESORTS LIMITED						
CIN: L92419WB1989PLC046487						
Registered Office : "JHEEL MEEL", Sector IV, Salt Lake City, Kolkata-700 106						
E-mail : niccopark@niccoparks.com, Website : www.niccoparks.com						
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025						
(Rs. in Lakhs)						
PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended 31.03.2025	Year ended 31.03.2025	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2025	Year ended 31.03.2025	Quarter ended 31.03.2024
(Refer notes below)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)

1	Total Income from Operations (Net)	1759.14	7501.67	1632.35	1759.14	7501.67
2	Net Profit (+) / Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	472.12	2391.45	480.51	518.39	2821.62
3	Net Profit (+) / Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	553.12	2472.45	480.51	599.39	2902.62
4	Net Profit (+) / Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	442.82	1674.93	359.78	336.04	2243.58
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	452.86	1835.68	351.21	177.73	1970.77
6	Equity Share Capital (Face Value: Rs.1/- per share)	468.00	468.00	468.00	468.00	468.00
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8064.83	8064.83	8837.55	10250.53	8888.16
8	Earnings Per Share for the period (Face Value: Rs.1/- per share) - Basic and Diluted (not annualised)	0.95	4.01	0.77	0.72	4.79

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.niccoparks.com](http://www.niccoparks.com)).
  - The above Audited financial results for the Quarter and Year ended 31st March, 2025 were reviewed by the Audit Committee and thereafter, approved by the Board of Directors and was taken on record at their meeting held on 27th May, 2025.
  - (i) The park operation, F & B and other recreational facilities are subject to seasonal variation.  
(ii) Consultancy, contracts and sale of components for rides is also subject to variation depending upon the number of contracts.
  - An Interim Dividend @ 40 % (Forty paise on the face value of Re.1) for the financial year 2024-2025 has been approved by the Board of Directors at its aforesaid Meeting. This is in addition to the interim dividend @ 35% (Thirty five paise per share), 20% (Twenty paise per share) and 25% (Twenty five paise only) and already approved respectively on August 9, 2024, November 14, 2024 and February 10, 2025 and paid thereafter pertaining to financial year 2024-2025.
  - As per the Joint Stock Agreement ("JSA") dated February 23, 1990 executed between The National Insulated Cable Company of India Limited (known as Nicco Corporation Limited, hereinafter referred to as NCL, under liquidation), West Bengal Tourism Development Corporation Limited (WBTDCL) and West Bengal Industrial Development Corporation Limited (WBIDCL), the Company's land on which Amusement Park and F&B and other recreational operations are being carried out was made available to the Company for a period of 33 years on lease with renewal clause for two more terms of similar period. Pursuant to liquidation proceedings against NCL, shares of the Company held by them has been transferred and thereby, the JSA as specified therein has become infructuous and inoperative. Moreover, the first tenure of the lease of 33 years vide agreement dated July 5, 1991 between Governor of the State of West Bengal and the Company had expired on February 28, 2023. Necessary application for the renewal of lease agreement made with Department of Tourism, Government of West Bengal vide letter dated October 11, 2022, is to be executed on this date. Pending this, and finalization of the terms and conditions thereof, the provision for the fees and charges as estimated by the management applying its own judgement for possible enhancement etc. following the prudent principle of accounting has been made in these financial results. However, such fees and charges as agreed upon in terms of earlier agreement, have been continued to be paid and expensed during the relevant period. As stated by the management, the application for renewal is under active consideration and the lease is expected to be renewed. Accordingly, operations and related arrangements have been considered as ongoing as per the terms and conditions provided in the above agreement and required provisions including for depreciation etc. has been recognised and the financial results have been continued to be prepared on Going Concern Basis.
  - Previous Period's figures have been re-arranged / re-grouped wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors

**RAJESH RAISINGHANI**  
MANAGING DIRECTOR & CEO  
(DIN: 07137479)

Place : Kolkata  
Date : 27.05.2025



**Fermenta Biotech Limited**  
(CIN:L99999MH1951PLC008485)

Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.

### EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(Amount in Rs Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
Total income from operations (net)	14,374.20	15,869.61	10,272.00	48,129.58	34,747.02
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	3,198.17	4,533.67	90.89	8,320.78	(244.66)
Exceptional Items	-	-	-	-	(742.64)
Profit/(Loss) after Exceptional Items and before tax	3,198.17	4,533.67	90.89	8,320.78	(987.30)
Net Profit / (Loss) after tax	3,332.34	3,789.01	(714.41)	7,640.28	(2,400.87)
Equity Share Capital	1,458.45	1,457.73	1,443.71	1,458.45	1,443.71
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	34,808.77	27,442.39	27,442.39	34,808.77	27,442.39
	(As on 31/03/2025)	(As on 31/03/2024)	(As on 31/03/2024)	(As on 31/03/2025)	(As on 31/03/2024)
Earnings per share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.5/- each)					
-Basic (Rs.)	11.79	12.71	(2.41)	26.35	(5.42)
-Diluted (Rs.)	11.79	12.71	(2.41)	26.35	(5.42)
Earnings per share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs.5/- each)					
-Basic (Rs.)	11.79	12.71	(2.41)	26.35	(7.99)
-Diluted (Rs.)	11.79	12.71	(2.41)	26.35	(7.99)

### STANDALONE FINANCIAL SUMMARY

(Amount in Rs Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.03.2025 (Audited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2025 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
Total income from operations (net)	12,592.09	14,847.28	9,115.27	44,220.95	31,524.46
Profit / (Loss) before Exceptional Items and tax	2,796.95	4,244.42	80.63	7,442.04	439.24
Exceptional Items	-	-	-	-	(900.00)
Profit/(Loss) after Exceptional Items and before tax	2,796.95	4,244.42	80.63	7,442.04	(460.76)
Net Profit / (Loss) after tax	2,931.12	3,499.76	(724.67)	6,761.54	(1,874.33)

The Board of Directors at their meeting held on May 28, 2025 have proposed a dividend of 50 % ( ₹ 2.50 per share) for the financial year ended 2024-2025. The payment of dividend is subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.

#### Note :

The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Audited Financial Results are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.fermentabiotech.com](http://www.fermentabiotech.com), and can also be accessed by scanning the Quick Response Code provided herein.



Place : Thane  
Date : 28th May 2025

Sd/-  
**Prashant Nagre**  
Managing Director  
DIN No: 09165447

FBL / 83 / PREM ASSOCIATES



## DEEPAK NITRITE LIMITED

Regd. Office: 2<sup>nd</sup> Floor, Fermenter House, Alembic City, Alembic Avenue Road, Vadodra - 390003  
Phone: +91-265-2765200; Fax: +91-265-2765344

E-mail: investor@godeepak.com | Website: [www.godeepak.com](http://www.godeepak.com) | CIN: L24110GJ1970PLC001735

### AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2025

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, upon recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Deepak Nitrite Limited ("the Company") at its meeting held on May 28, 2025 has approved Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31<sup>st</sup> March, 2025 along with Auditor's Report issued by the Statutory Auditors of the Company.

The abovementioned Audited Financial Results along with the Auditor's Report of the Statutory Auditors thereon are available on the website of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also available on the website of the Company at <https://www.godeepak.com/financial-results/>. This can also be accessed by scanning the Quick Response ("QR") Code as under:



For DEEPAK NITRITE LIMITED

**D. C. MEHTA**  
Chairman & Managing Director  
DIN: 00028377

Place : Vadodra  
Date : May 28, 2025

THIS IS PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE SME PLATFORM OF BSE LIMITED IN COMPLIANCE WITH THE CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL DISCLOSURE AND REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

### PUBLIC ANNOUNCEMENT

## NEPTUNE LOGITEK LIMITED

Our Company was originally incorporated as a private limited company under the Companies Act, 1956 in the name and style of "Amardeep Logistics Private Limited" bearing Corporate Identification Number U63000GJ2012PTC069268 dated March 2, 2012, issued by the Registrar of Companies, Gujarat. Thereafter, the name of the Company was changed from "Amardeep Logistics Private Limited" to "Neptune Logitek Private Limited" pursuant to a special resolution passed by the shareholders at the Extra Ordinary General Meeting held on March 22, 2022 and consequent to name change a fresh Certificate of Incorporation was granted to our Company on April 5, 2022 by the Registrar of Companies, Ahmedabad. Subsequently, our Company was converted into a Public Limited Company vide Special Resolution passed by the Shareholders at the Extra-Ordinary General Meeting held on October 14, 2024, and consequently the name of our Company was changed from

"NEPTUNE LOGITEK PRIVATE LIMITED" TO "NEPTUNE LOGITEK LIMITED"

vide a fresh certificate of incorporation dated November 12, 2024 issued by the Registrar of Companies, Ahmedabad bearing CIN U63000GJ2012PLC069268.

Registered Office: BSE-4-N-62/A, Ward 12/A, Kachchh, Gandhinagar, Gujarat - 370021, India  
Tel: +91 8141742424; E-mail: [darshan.chavda@neptunelogitek.com](mailto:darshan.chavda@neptunelogitek.com); Website: <https://www.neptunelogitek.com/>;  
Contact Person: Mrs. Manisha Jain, Company Secretary and Compliance Officer  
OUR PROMOTERS: MR. ANKIT DEVIDAS SHAH, MRS. REEMA ANKIT SHAH

PUBLIC ISSUE OF UP TO 40,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF THE COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 10/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹ 4/- PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UP TO ₹ 4,00,00,00,000 (₹ 400 CRORES) OF THE ISSUE, (₹) EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 400 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF (₹) EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 10/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 400 LAKHS IS HEREAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE (₹) % AND (₹) % RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 30 OF THE DRAFT PROSPECTUS.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10/- EACH AND THE ISSUE PRICE IS (₹) TIMES OF THE FACE VALUE.  
In terms of Rule 19(2)(b)(ii) of the SCRR this issue is being made for at least 25% of the post-issue paid-up Equity Share capital of our Company. This issue is being made through Fixed Price process in accordance and compliance with Chapter IX and other applicable provisions of SEBI ICDR Regulations wherein a minimum 50% of the Net Issue is allocated for individual investors who apply for minimum application size and the balance shall be offered to individual applicants who apply for more than Minimum Application Size and other investors including corporate bodies or institutions, QIBs and Non-institutional Applicants. However, if the aggregate demand from the individual investors who apply for minimum application size is less than 50%, then the balance Equity Shares in that portion will be added to the portion offered to the remaining investors including QIBs and institutions and vice-versa subject to valid Applications being received from them at or above the Issue Price. Additionally, if the individual investors who apply for minimum application size category is entitled to more than fifty percent on proportionate basis, the individual investors who apply for minimum application size shall be allocated that higher percentage. For further details please refer the section titled - "Issue Procedure" beginning on page 316 of the Draft Prospectus.

In terms of the SEBI Circular No. CIR/CFD-POLICYCELL/11/2015, dated November 10, 2015, all potential investors shall participate in the issue only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through UPF mode (as applicable) by providing details of the respective bank accounts and / or UPF IDs. In case of individual investors, if applicable, which will be blocked by the Self-Certified Syndicate Banks ("SCSBs") for the same. For details in this regard, specific attention is invited to "Issue Procedure" on page 316 of the Draft Prospectus. A copy will be delivered for registration to the Registrar of Companies as required under Section 26 and 28 of the Companies Act, 2013.


This public announcement is being made in compliance with and in accordance SEBI press release no. PR No.36/2024 dated December 18, 2024 (208th SEBI Board meeting on "Review of SME framework under SEBI (ICDR) Regulations, 2018, and applicability of corporate governance provisions under SEBI (LODR) Regulations, 2015 on SME companies) to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake initial public offering of its Equity Shares pursuant to the issue and has filed the Draft Prospectus dated May 27, 2025 which has been filed with the SME Platform of BSE Limited ("BSE SME" or "BSE").

In relation to above, the Draft Prospectus filed with BSE shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date mentioned below by hosting it on the respective websites of the Stock Exchange i.e., BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), website of the Company at <https://www.neptunelogitek.com/> and the website of the Lead Manager to the issue at [www.galacticocorp.com](http://www.galacticocorp.com).  
Our Company hereby invites the members of the public to give their comments on the Draft Prospectus filed with BSE with respect to disclosures made in the Draft Prospectus. The members of the public are requested to send a copy of their comments to BSE and/or to the Company Secretary and Compliance Officer (cs@neptunelogitek.com) of our Company and/or the Lead Manager to the issue at their respective addresses mentioned herein below in relation to the issue on or before 5:00 p.m. on the 21st day, i.e., 21 days from the date of filing of "Issue Document" with SME Platform of BSE Limited ("BSE SME").

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the issue, including the risks involved. The Equity Shares in the issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" on page 30 of the Draft Prospectus.

Any decision to invest in the Equity Shares described in the Draft Prospectus may only be made after the Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of each Prospectus as there may be material changes in the Prospectus from the Draft Prospectus.  
The Equity Shares, when offered, through the Prospectus, are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE SME" or "BSE").  
For details of the main objects of our Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 177 of the Draft Prospectus. The liability of the members of our Company is limited. For details of the share capital, capital structure of our Company, the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them of our Company, please see "Capital Structure" beginning on page 75 of the Draft Prospectus.

#### LEAD MANAGER TO THE ISSUE



**GALACTICO CORPORATE SERVICES LIMITED,**  
Registered Office Add: Office No. 68, Business Bay Premises Co-Op HSG SOC, Nashik - 422002, Maharashtra, India. CIN: L74110MH2015PLC265578  
Telephone: +91 94223 23167 E-mail: [info@galacticocorp.com](mailto:info@galacticocorp.com)  
Website: [www.galacticocorp.com](http://www.galacticocorp.com)  
Contact Person: Mr. Vishal Sancheti  
SEBI Registration No: NN0000012519

#### REGISTRAR TO THE OFFER



**BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED.**  
56-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakal Caves Road, next to Ahura Centre, Andheri East, Mumbai- 400093, Maharashtra, India  
CIN: U99999MH1994PTC076534 Tel: +91 22 6263 8200,  
Email: [ipo@bigshareonline.com](mailto:ipo@bigshareonline.com)  
Investor Grievances E-mail ID: [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com)  
Website: [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com), Contact Person: Mr. Ganesh Shinde  
SEBI Registration Number: INF000001385

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DP  
FOR NEPTUNE LOGITEK LIMITED  
On Behalf of the Board of Directors  
Sd/-  
Manisha Jain  
Company Secretary & Compliance Officer

NEPTUNE LOGITEK LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Draft Prospectus with BSE on May 27, 2025. The Draft Prospectus shall be available on the website of the BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and is available on website of the Company i.e. <https://www.neptunelogitek.com/>, website of the Lead Manager to the issue, Galactic Corporate Services Limited at [www.galacticocorp.com](http://www.galacticocorp.com). Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risks, please see the section entitled "Risk Factors" on page 30 of the Draft Prospectus and the details set out in the Prospectus, when filed. Potential investors should not rely on the Draft Prospectus for making any investment decision.  
This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States without registration under the U.S. Securities Act of 1933 or an exemption from registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the Company and that will contain detailed information about the Company and management, as well as financial statements. However, the securities described in this announcement are not being offered or sold in the United States.



